

August 27, 2021

BSE Limited
Phiroze Jeejeebhoy Towers
Dalal Street
Mumbai-400 001
Scrip Code- 533137

National Stock Exchange of India Limited Exchange Plaza, Plot No. C/1, G Block Bandra- Kurla Complex Bandra (East), Mumbai-400 051 Trading Symbol- DEN

Sub: Newspaper clippings - "Fourteenth Annual General Meeting" and "Information on E-voting" and other related information

Dear Sirs,

We enclose herewith copies of the public notice of the Fourteenth Annual General Meeting of the Company and Information on E-voting and other related information, published on August 27, 2021 in the following newspapers:

"Financial Express" - all India Editions, in English language; and

This is for your information and records.

Thanking You,

Yours faithfully,

For DEN NETWORKS LIMITED

Jatin Mahajan Company Secretary

Encl: as above

<sup>&</sup>quot;Mumbai Lakshdeep" - Mumbai Edition, in Marathi language.

FINANCIAL EXPRESS

CIN: U65990CT2019PTC009180 Regd. Office: Shop No 20 to 22, First Ekatma Parisar, Rajbandh, Raipur - 492001, Chhattisgarh Email id: amarjyoti.lenka@mcapital.co.in

In Compliance with Para 64 of Master Direction DNBR.PD.007/03.10.119/ 2016-17 on Non-Banking Financial Company-Non-Systematically Important Non-Deposit Taking Company (Reserve Bank) Directions, 2016 (as amended from time to time) issued by the Reserve Bank of India (RBI) on September 01, 2016, notice is hereby given that Ditya Finance Private Limited ("Company" or "NBFC"), a Company incorporated under the Companies Act, 2013 and is registered with RBI vide its Certificate of Registration Number: B-03.00206 as a Non Deposit Taking Non-Banking Financial Company, with its registered office at Shop No 20 to 22, First Ekatma Parisar, Rajbandh, Raipur - 492001, Chhattisgarh is intending to change of the management of the Company by way of appointing following candidature as directors of the Company viz.

(IN COMPLIANCE WITH MASTER DIRECTION DNBR. PD.007/03.10.119/2016-17 DATED SEPTEMBER 01, 2016-AS AMENDED FROM TIME TO TIME)

1) Mr. Abhishek Mahawar 2) Mr. Chirag Doshi 3) Mr. Sunil Kumar Bansal The Company has already obtained the prior approval from RBI, Bhopal relating to change in management/vide P.B.(Bhopal)/S. S265/00.10.671/2021-22 dated

Any clarification/objection in this regard may be addressed to Ditya Finance Private Limited at Shop No 20 to 22, First Ekatma Parisar, Rajbandh. Raipur - 492001, Chhattisgarh or Department of Non-Banking Supervision. Reserve Bank of India, Bhopal within 30(thirty) days from the date of publication of this notice stating therein the nature of interest and grounds of objection. This public notice is being issued by the Company.

For Ditya Finance Private Limited Ketan Jagdishbhai Patel Managing Director



Gujarat Alkalies and Chemicals Limited An ISO Certified Company) REGD. OFFICE: P. O. RANOLI - 391350, DIST. VADODARA, GUJARAT, INDIA. Tel: +91-265-6111000 Email: cosec@gacl.co.in CIN: L24110GJ1973PLC002247 Website: www.gacl.com

E-VOTING INFORMATION AND BOOK CLOSURE [Pursuant to Sections 91, 101 and 108 of the Companies Act, 2013 read with Rule 10, 18 and Rule 20 of Companies (Management and Administration) Rules, 2014 as amended by Companies (Management and Administration)

NOTICE OF ANNUAL GENERAL MEETING.

Amendment Rules, 2015] Notice is hereby given that the 48th Annual General Meeting AGM) of the Members of Gujarat Alkalies and Chemicals Limited wil be held on Thursday, the 23rd September 2021 at 11:00 a.m. through Video Conferencing/Other Audio Visual Means (VC/OAVM) to transact the following business.

In compliance with General Circular No. 02/2021 dated 13 January, 2021 read together with General Circular Nos. 14/2020 dated 8th April 2020, 17/2020 dated 13th April 2020 and 20/2020 dated 5" May 2020 issued by Ministry of Corporate Affairs ("MCA") and Circular No. SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 dated May 2020 read with Circular No SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2021/11 dated 15" January, 2021 issued by Securities and Exchange Board of India ("SEBI" (hereinafter collectively referred to as "Circulars"), companies are allowed to hold AGMs through VC/OAVM without the physical presence of members at common venue, due to Covid-19 pandemic Members participating through VC/OAVM facility shall be reckoned for the purpose of quorum under Section 103 of the Companies Act,

## 3. ORDINARY BUSINESS:

(I) To consider and adopt the (a) Audited Financial Statements of the Company for the Financial Year ended 31" March 2021 together with the Reports of the Board of Directors and Auditors thereon, (b) Audited Consolidated Financial Statements of the Company for the Financial Year ended 31st March 2021 and the Report of the Auditors thereon. (II) To declare Dividend on Equity Shares for the Financial Year ended 31" March 2021, (III) To appoint a Director in place of Shri Pankaj Joshi, IAS (DIN: 01532892) who retires by rotation at this Meeting and being eligible, offers himself for reappointment. 4. SPECIAL BUSINESS:

(IV) To appoint Shri Tapan Ray, IAS (Retd.) (DIN: 00728682) as an Independent Director w.e.f. 30<sup>th</sup> December, 2020 for a term of five (05) consecutive years i.e. upto 29th December, 2025, not liable to retire by rotation, (V) To appoint and fix remuneration & perquisites payable to Shri Milind Torawane, IAS (DIN: 03632394) as a Managing Director, (VI) To ratify and approve the remuneration of Cost Auditors for the

F.Y. 2021-22. The documents pertaining to the items of business to be transacted in the AGM will be available for inspection electronically by the members of the Company from the date of circulation of Notice of the 48" AGM of the Company upto the date of the AGM. Members seeking to inspect such documents can send an e-mail to cosec@gacl.co.in.

6. In compliance with the provisions of Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 as amended by Companies (Management and Administration) Amendment Rules 2015 and Regulation 44 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Company is providing e-Voting facility from a place other than the venue of AGM "remote e-Voting") to its members whose names appear in the Register of Members / Beneficial Owners as on 16th September 2021 ("cut-off date"), who may cast their votes by electronic mode on all the resolutions in respect of business set forth in the Notice through remote e-Voting services provided by CDSL. The facility to vote during the AGM through CDSL e-Voting system ("e-Voting") will also be made available to the Members attending the AGM through VC who have not cast their votes by remote e-Voting. The Members who have exercised their votes through remote e-Voting may attend the AGM but shall not be entitled to cast their votes again during the meeting. The Company has engaged the services of CDSL for

providing "remote e-Voting" and "e-Voting" facility during the AGM. The manner for "remote e-Voting" and "e-Voting" during the AGM and for joining AGM for Individual Shareholders holding Securities in demat Mode or shareholders other than individual shareholders holding shares in demat mode and physical mode and for Members who have not registered their e-mail address is shown in the Notice of the 48" AGM at Note No. 19 thereof, which is placed on Company's website at www.gacl.com, websites of the Stock Exchanges at www.bseindia.com and www.nseindia.com and on the website of CDSL at www.evotingindia.com.

8. Further, the Members are hereby notified that (i) In compliance with the applicable Circulars, the Company has sent, the Notice of 48" AGM along with the Statement u/s. 102 of the Companies Act, 2013 and 48" Annual Report on 26" August 2021, by email to those Members whose e-mail IDs are registered with Company or R&T Agent or DPs; (ii) remote e-Voting shall commence from Monday, 20" September, 2021 at 09:00 a.m. (IST) and shall end on Wednesday, 22<sup>nd</sup> September, 2021 at 05:00 p.m. (IST); (iii) remote e-Voting shall not be allowed beyond the aforesaid date and time; (iv) A person whose name is recorded in the register of Members or in the register of Beneficial Owners maintained by the Depositories as on "cut-off date" only will be entitled to avail the facility of "remote e-Voting" or "e-Voting" during the AGM; (v) The Notice convening 48" AGM together with the Annual Report for F.Y. 2020-21 is available on the Company's website www.gacl.com and also on the CDSL's website www.evotingindia.com.

Manner of registering / updating email addresses: Members are requested to register their E-mail address and/or

update their Bank Account details with Registrar and Share Transfer Agent (RTA) of the Company viz, Link Intime India Pvt. Ltd. at https://www.linkintime.co.in/EmailReg/Email\_Register.html or Members may send such request through E-mail at vadodara@linkintime.co.in. Members who hold shares in dematerialised form can also register their e-mail address with their Depository Participant or with the RTA of the Company on the aforesaid link.

10. The Company/RTA shall co-ordinate with CDSL and provide the login credentials to the aforesaid Members.

11. Any person, who acquires Shares of the Company and becomes Member of the Company after dispatch of the Notice of AGM and holding Shares as on 16" September 2021 ("cut-off date"), may obtain the login ID and password by sending request at helpdesk.evoting@cdslindia.com.

12.In case you have any queries or issues regarding e-Voting from the e-Voting System and attending AGM, you may refer the Frequently Asked Questions ("FAQs") and e-Voting manual available at www.evotingindia.com under 'Help Section' or write an email to helpdesk.evoting@cdslindia.com.

13. Pursuant to Section 91 of the Companies Act, 2013 and Regulation 42 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Register of Members and the Shares Transfer Books of the Company shall remain closed from Friday, the 17" September, 2021 to Thursday, the 23" September, 2021 (both days inclusive), for the purpose of ascertaining the entitlement for payment of dividend for the year ended 31st March 2021. Dividend upon its declaration at 48th AGM shall be paid on or after 27" September, 2021. Dividend Warrants/Demand Drafts will be dispatched to the registered address of the shareholders who have not updated their bank account details in due course.

14. Shareholders holding shares in Dematerialized form are requested to intimate changes, if any, in respect of their bank details. address, e-mail address to their respective Depository Participants immediately. For Gujarat Alkalies and Chemicals Ltd

Place: Vadodara

Date: 26.08.2021

financialexp.epapr.in

(Sanjay S. Bhatt)

Company Secretary & CGM (Legal & CC)

12 MARKETS

## DIRECTORATE OF SIKKIM STATE LOTTERIES **GOVERNMENT OF SIKKIM, GANGTOK**

File No: FIN/DSSL/III/893/2021-22 INVITATION FOR EXPRESSION OF INTEREST/TENDER

For and behalf of the Governor, the Directorate of Sikkim State Lotteries, Govt. Of Sikkim hereby invites sealed tenders/bids from eligible firms for selection as Marketing Agent(s)/Distributorship(s) for marketing of 12 (twelve) Online/Paper Lotteries per day and 03 bumper Lotteries. For further details kindly visit www.sikkim.gov.in

Sikkim State Lotteries, Government of Sikkim, Contact No: 03592-280227

Regd. Office: Unit No.116, First Floor CWing Bldg. No. 2 Kailas Industrial Complex L.B.S. Marg Park Site Vikhroli (W) Mumbai-400079, Maharashtra, India

Website: www.dennetworks.com, E-mail: investorrelations@denonline.in Tel: + 91-22-61289999

CIN:L92490MH2007PLC344765

NOTICE FOR THE ATTENTION OF SHAREHOLDERS OF THE COMPANY

https://evoting.kfintech.com.

The documents referred to in the Notice of the AGM are available electronically for inspection inspect such documents can send an e-mail to investorrelations@denonline.in.

The Company is providing to its members facility to exercise their right to vote on resolutions proposed to be passed at AGM by electronic means ("e-voting"). Members may cast their engaged the services of KFinTech as the agency to provide e-voting facility.

Members holding shares in dematerialised mode, physical mode and for Members who have not registered their email address has been provided in the Notice of the AGM. The manner in which persons who become Members of the Company after dispatch of the Notice of the AGM and holding shares as on the Cut-off Date (mentioned herein below)/ Members who have forgotten the User ID and Password, can obtain / generate the same has also been provided in the Notice of the AGM.

Commencement of remote e-voting | 9:00 a.m. (IST) on Monday, September 13, 2021

5:00 p.m. (IST) on Thursday, September 16, 2021 End of remote e-voting The remote e-voting will not be allowed beyond the aforesaid date and time and the remote e-voting module shall be forthwith disabled by KFinTech upon expiry of the aforesaid period. Members attending the AGM who have not cast vote(s) by remote e-voting will be able to vote

A person, whose name is recorded in the Register of Members as on the Cut-off Date, i.e. Friday, September 10, 2021 only shall be entitled to avail the facility of remote e-

Manner of registering / updating email addresses:

- einward.ris@kfintech.com.

section of KFinTech's website for e-voting: https://evoting.kfintech.com.

Shri Rai Kumar Kale, Asst. General Manager **KFin Technologies Private Limited** 

Selenium Tower B, Plot 31-32,

Toll-free No: 1800-309-4001 (from 9.00 a.m. to 6.00 p.m. on all working days) E-mail: einward.ris@kfintech.com

Joining the AGM through VC:

Members will be able to attend the AGM through VC, through JioMeet, at https://jiomeet.jio.com/ dennetworksagm/. The information about login credentials to be used and steps to be followed for attending the AGM are explained in the Notice of AGM. Members who have cast their vote(s) by remote e-voting may also attend the AGM but shall not entitled to cast their vote(s) again at the AGM.

Date: August 26, 2021 Place: New Delhi

# CRISIL REPORT

# Few firms opting for restructuring 2.0

PRESS TRUST OF INDIA Mumbai, August 26

WITH THE RECOVERY in demand and growing confidence in economic growth, very few corporates have opted or looking for debt restructuring under the RBI's Resolution Framework 2.0, according to a report by Crisil Ratings released on Thursday. It said barely 1% of eligible

companies in its rating portfolio have opted for or are con-

THE RBI ON Thursday said Ajay

Kumar has been appointed as

executive director (ED), who will

look after the departments of

currency management, foreign

exchange, and premises. Before

being promoted as ED, he was

January 15, 2021 ("SEBI Circulars")

has been completed on Thursday, August 26, 2021.

All the members are hereby informed that:-

e-voting or e-voting system at the AGM;

communicated to the Stock Exchanges

at cs@governancenow.com.

system at the AGM shall be Saturday, September 11, 2021

IST) and ends on Friday, September 17, 2021 (5:00 pm IST);

5. The remote e-voting module shall be disabled by NSDL thereafter.

the meeting but shall not be entitled to cast their vote again

of e-voting as well as e-voting system at the AGM;

RBI appoints Ajay Kumar as ED

templating restructuring under the Resolution Framework 2.0. The finding is based on an analysis of around 4,700 com-

after moderation during the second COVIDaround economic growth have led corporates to give the restructuring option a miss,"

heading the RBI's New Delhi

Regional Office as the regional

director. Kumar has served in

foreign exchange, banking

supervision, financial inclusion,

other areas in the RBI.

CIN:L22222MH2014PLC254848

Regd. Off.: 7th Floor, Adhikari Chambers, Oberoi Complex,

New Link Road, Andheri (West). Mumbai 400 053

Tel.: 022 - 4023 0711; Fax: 022 - 2639 5459

E-mail: cs@governancenow.com; Website: www.governancenow.com;

NOTICE OF THE 8TH ANNUAL GENERAL MEETING

AND E-VOTING INFORMATION

NOTICE is hereby given that the 8th (Eighth) Annual General Meeting ("AGM") of the

Members of SAB Events & Governance Now Media Limited ("the Company") will be

held on Saturday, September 18, 2021 at 5:30 p.m. (IST) through Video Conferencin

("VC")/Other Audio Visual Means("OAVM") facility, to transact the businesses as set out

the Notice of 8th AGM, in compliance with the applicable provisions of the Companies Ac

2013 ("Act") and rules framed thereunder read with General Circulardated April 8, 2020

April 13, 2020 and May 5, 2020 and January 13, 2021, issued by the Ministry of Corporate

Affairs ("MCA Circulars") and SEBI (Listing Obligationsand Disclosure Requirements

Regulations, 2015 ("Listing Regulations") read with SEBI Circular dated May 12, 2020 and

In compliance with the said Circulars, electronic copies of Notice and the Annual Report

for the financial year 2020-21 have been sent to all the members whose e-mail IDs are

registered as on Friday, August 20, 2021, with the Company / Registrar and Transfer

Agents ('RTA') or with the Depository Participant(s). The copy of the same is also available

on the website of the Company viz. http://www.governancenow.com/annual-report and on

website of NSDL www.evoting.nsdl.com. The dispatch of Notice of the AGM through emails

transfer books of the Company will remain closed from Sunday, September 12, 2021 to

Members holding shares either in physical form or in dematerialized form as on Saturday,

September 11, 2021 i.e. the cut-off date, may cast their vote electronically on the businesses

as set forth in the Notice of the AGM through the electronic voting system of NSDL ('remote

e-voting'). Any person, who is a Member of the Company as on the cut-off date only, is

The manner of voting remotely for members holding shares in dematerialized mode, physical

mode and for member who have not registered their Email IDs is provided in the notice of

. The business as set forth in the Notice of AGM may be transacted through remote

2. The cut-off date for determining the eligibility to vote through remote e-voting or e-voting

Persons, whose name is recorded in the Register of Members or in the Register of

Beneficial Owners maintained as on cut-off date, only shall be entitled to avail the facility

The remote e-voting shall commence from Wednesday, September 15, 2021 (9:00 am

6. Any person, who acquires shares and becomes a member of the Company after the

e-voting then the existing User ID and password can be used for casting their vote;

The members who have cast their vote by e-voting prior to the meeting may also attended

M/s. Manish Ghia & Associates, Company Secretaries, Mumbai, have been appointed

refer to the Section 'E-voting Process' in the Notice of 8th AGM. In case of queries or

grievances pertaining to e-voting procedure, Members may refer the Frequently Asked

Questions (FAQs) and e-voting manual available at www.evoting.nsdl.com or write and

email to evoting@nsdl.co.in or contact on toll free no.: 1800-1020-990 and 1800-22-4430.

Members may also write to the Company Secretary & Compliance Officer of the Compan

dispatch of the notice and hold shares as on cut-off date i.e. Saturday, September 11

2021, may obtain login ID and password by sending a request on evoting@nsdl.co.in,

to cast their vote electronically. However, if a person is already registered with NSDL for

Saturday, September 18, 2021 (both days inclusive) for the purpose of 8th AGM.

eligible to cast his / her vote on all the resolutions set forth in the Notice of AGM.

AGM. The details will be available on the Company's website www.governance.com.

Crisil Ratings chief ratings offi-

panies rated by the agency. "The quick recovery in demand

19 wave, and sanguinity

cer Subodh Rai said in the report. The more localised and less stringent nature curbs/restrictions during the second

> wave meant relatively lower disruption in business activities compared to the first wave. So, the muted response is par for the course,

handful of companies are exploring the restructuring option could be reflective of a relatively improved business outlook accompanying a pick-up in economic activity in the aftermath of the pandemic's second wave," the agency said.

Crisil said its investment grade-rated corporates have shown strong resilience amid the pandemic and hardly anyone is planning to avail restructuring 2.0.

"The fact that only a

Sebi issues detailed modalities for accredited investors

PRESS TRUST OF INDIA New Delhi, August 26

currency management and **SEBI ONTHURSDAY** came out with detailed modalities for implementation of the accredited investors framework, a SAB EVENTS & GOVERNANCE NOW MEDIA LIMITED move expected to open up a new channel of raising funds from sophisticated investors.

The regulator has issued guidelines on eligibility criteria for accredited investors (AIs), procedure as well as validation for accreditation, procedure to avail benefits linked to accreditation and flexibility to investors to withdraw "consent", according to a circular.

Aperson will be identified as an accredited investor on the basis of net worth or income. Individuals, HUFs, family trusts, sole proprietorships, partnership firms, trusts and body corporates can get accreditation based on financial parameters specified by the regulator.

Under the framework, AIs may avail flexibility in minimum investment amount (lower ticket size) or concessions from specific regulatory requirements applicable to investment products. This is subject to conditions applicable for specific products or services under the rules.

Kotia Enterprises Limited 905, New Delhi House, 27, Barakhamba Road, New Delhi - 110001 CIN: L74110DL1980PLC010678 Ph: 011-40045955 Website: www.kotiaenterprises.com, Email: compliance@kotiaenterprises.com,

NOTICE is hereby given that the 41st Annual General Meeting (AGM) of the Company will be held on Wednesday, September 22nd, 2021, at 11:00 A.M. at the 905, New Delhi House, 27. Barakhamba Road, New Delhi - 110001 to transact such Ordinary and Special business as set out in the Notice convening the AGM. Electronic copy of Notice of 41st AGM and instructions for remote e-voting, along with Attendance

Slip and Proxy Form and Annual Report 2020-21, have been sent to all the members whose email IDs are registered with the Company/ Depository participant(s) for communication purposes unless any member has requested for a hard copy of the same. For members who have not registered heir email address, physical copies of the above documents have been sent at their registered address in the permitted mode. The dispatch of Notice of AGM has been completed on 26th As per Section 108 of the Companies Act, 2013, read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules 2014 as amended by the Companies (Management and Administration)

Rules, 2015 and Regulation 44 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Company is pleased to provide its Members the facility to exercise their vote on all resolutions proposed to be considered at the AGM by electronic means. The facility of casting the votes by the members using an electronic voting system from a place other than venue of AGN "remote e-Voting") will be provided by National Securities Depository Limited (NSDL).

The details pursuant to the provisions the Companies Act, 2013 and Rule 20 of the said Rules The Ordinary and the Special Business as set out in the Notice of AGM may be transacted through

voting by electronic means. Date and time of commencement of voting through electronic means: September 19, 2021, a

Date and time of end of voting through electronic means: September 21, 2021, at 5:00 p.m. Voting through electronic means shall not be allowed beyond 5:00 p.m. on September 21, 2021

The cut-off date for determining the eligibility to vote by electronic means or at the AGM is Any person, who acquires shares of the Company and become member of the Company after dispatch of the notice and holding shares as of the cut-off date i.e. September 15, 2021 may

obtain the login ID and password by sending a request at evoting@nsdl.co.in or to (RTA), e-mail as the Scrutinizer for scrutinizing the remote e-voting process and e-voting facility at the admin@skylinerta.com However, if you are already registered with NSDL for remote e-voting then AGM in a fair and transparent manner. The results declared along with the Scrutinizer's you can use your existing User ID and password for casting your vote. Report within the prescribed period shall be displayed on the Company's website and also The facility for voting through ballot paper/Polling Paper shall be made available at the AGM and the members attending the meeting who have not cast their vote by remote e-voting shall be able For detailed instructions of remote e-voting and e-voting facility at AGM, Members may

to exercise their right at the meeting through ballot paper. The members who have cast their vote by remote e-voting prior to the AGM may also attend the AGM but shall not be entitled to cast their vote again.

A person, whose name is recorded in the register of members or in the register of beneficial owners maintained by the depositories as on the cut-off date only i.e., on September 15, 2021 shall be

entitled to avail the facility of remote e-voting or voting at the AGM through ballot paper. The Notice of AGM is displayed on the Website of Company on www.kotiaenterprises.com and

also on the NSDL's website https://www.evoting.nsdl.com In case of any queries, you may refer the Frequently Asked Questions (FAQs) for Members and

remote e-voting user manual for Members available at the downloads section of www.evoting.nsdl.com or call on toll free no.: 1800-222-990 he Registers of Members and Share Transfer Books of the Company shall remain closed from

September 16, 2021 to September 22, 2021 (both days inclusive) for the purpose of the AGM Ayush Jindal

MUTUALFUNDS Sahi Hai

For SAB Events & Governance Now Media Limited

Company Secretary & Compliance office

**Swity Gada** 



Company Secretary

Haq, ek behtar zindagi ka.

**Notice For Declaration Of** Income Distribution Cum Capital Withdrawal

August 26, 2021

# **UTI Regular Savings Fund**

Name of the Plan	IDCW (Gross Distributable Amt.)*		Record Date	Face Value (per unit)	NAV as on 25-08-21 (per unit)
	%	₹ per unit			₹
UTI Regular Savings Fund - Regular Plan - Monthly Income Distribution cum capital withdrawal option (IDCW)	0.80	0.0800	Wednesday September 01, 2021	₹10.00	15.6806
UTI Regular Savings Fund - Direct Plan - Monthly Income Distribution cum capital withdrawal option (IDCW)					16.8847

\*Distribution of above dividend is subject to the availability of distributable surplus as on record date. Income distribution cum capital withdrawal payment to the investor will be lower to the extent of statutory levy (if applicable).

Pursuant to payment of dividend, the NAV of the income distribution cum capital withdrawal options of the scheme would fall to the extent of payout and statutory levy (if applicable).

Such of the unitholders under the income distribution cum capital withdrawal options whose

names appear in the register of unitholders as at the close of business hours on the record date fixed for each income distribution cum capital withdrawal shall be entitled to receive the income distribution cum capital withdrawal so distributed. The reinvestment, if any, shall be treated as constructive payment of dividend to the unitholders as also constructive receipt of payment of the amount by the unitholders. No load will be charged on units allotted on reinvestment of dividend.

August 26, 2021

Toll Free No.: 1800 266 1230

Website: www.utimf.com

The time to invest now is through - UTI SIP

REGISTERED OFFICE: UTI Tower, 'Gn' Block, Bandra Kurla Complex, Bandra (E), Mumbai - 400051. Phone: 022 - 66786666, UTI Asset Management Company Ltd. (Investment Manager for UTI Mutual Fund) E-mail: invest@uti.co.in. ICIN-L65991MH2002PLC137867I

Information Memorandum cum Application Form. UTI-SIP is only an investment approach applied to various equity, debt and balanced schemes of UTI Mutual. 5 Fund (UTI MF) and is not the name of a scheme / plan of UTI MF

New Delhi

For more information, please contact the nearest UTI Financial Centre or your AMFI/ NISM certified Mutual fund distributor, for a copy of Statement of Additional Information, Scheme Information Document and Key

Mutual Fund investments are subject to market risks, read all scheme related documents carefully.

Place: Mumbai

Sd/- Director

**DEN NETWORKS LIMITED** 

to be held in compliance with applicable circulars issued by the Ministry of Corporate Affairs and the Securities and Exchange Board of India, through Video Conferencing ("VC") on Friday, September 17, 2021 at 04:00 p.m. (IST), and the standalone and consolidated audited financial statements for the financial year 2020-21, along with the Board's Report, Auditors' Report and other documents required to be attached thereto, have been sent on August 26, 2021, electronically, to the Members of the Company. The Notice of AGM and the aforesaid documents are available on the Company's website at www.dennetworks.com and on the website of the Stock Exchanges, i.e., BSE Limited ("BSE") and National Stock Exchange of India Limited ("NSE") at www.bseindia.com and www.nseindia.com respectively, and on the website of KFin Technologies Private Limited ("KFinTech") at

by the members from the date of circulation of this Notice of the AGM. Members seeking to

votes remotely on the dates mentioned herein below ("**remote e-voting**"). The Company has Information and instructions comprising manner of voting, including voting remotely by

electronically ("Insta Poll") at the AGM.

voting or for voting through Insta Poll.

- Members holding shares in physical mode and who have not registered/updated their e-mail address with the Company are requested to register/update the same by writing to the Company with details of folio number and attaching a self-attested copy of PAN card at investorrelations@denonline.in or to KFinTech at
- In case of any query pertaining to e-voting, members may refer to the "Help" and "FAQs"

By order of the Board of Directors For DEN Networks Limited

Company Secretary

Regd. Office: 74/5 6, Daman Industrial Estate, Kadaiya Village,

CIN: L01122DD1991PLC002959 Tel: 0260-6614400; Fax: 0260-2221578 E-mail: compliance.officer@multibaseindia.com Website: www.multibaseindia.com

NOTICE Notice is hereby given that pursuant to the applicable provisions of the Companies Act, 2013 and the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 (SEBI Listing Regulations) read with General Circular Nos. 14/2020, 17/2020, 20/2020 & 02/2021 issued by Ministry of Corporate Affairs, and Circular No. SEBI/HO/CFD/CMD1 /CIR/P/2020/79 and SEBI/HO/CFD/ CMD2/ CIR/ P/2021/11 issued by Securities and Exchange Board of India, (collectively referred to as the "said Circulars"); the 30" Annual General Meeting (AGM) of the members of MULTIBASE INDIA LIMITED will be held on Tuesday, September 21, 2021 at 11:00 a.m. IST through Video Conferencing ('VC')/Other Audio Visual Means ('OVAM') facility

Notice of the AGM. In compliance with the said Circulars, Notice of the AGM along with the Annual Report is being sent only through electronic mode to those Members whose email addresses are registered with the Company/ Depositories. No physical copies of Notice of AGM and Annual Report will be sent to any Member. Members may note that Annual Report will also be available on the Company's website i.e. www.multibaseindia.com, website of BSE Limited i.e. www.bseindia.com and on the website of CDSL i.e. www.evotingindia.com. The Members who have still not registered their email ID with the Company can temporarily get their email IDs registered with the Company's Registrar and Share Transfer Agents, Link Intime India Private Limited, by using the link: https://linkintime.co.in/email\_reg/email\_register.html and follow the registration process as guided

thereafter, on or before September 10, 2021 to attend and vote at the AGM. Process to be followed for registration of email address is as follows: -

address for receiving this notice.

Visit the link https://linkintime.co.in/emailreg/email\_register.html; Select Company name viz. Multibase India Limited;

Number (in case of Physical folio); Upload a self-attested copy of PAN card for authentication.

For permanent registration of their email address, Members holding shares in Demat form are requested to update the same with their Depository Participants (DP) and to Registrar in case the Members are holding

cast their votes on all resolutions set out in the Notice of the AGM. The remote e-voting as well as e-voting during AGM on the proposals contained in the Notice of the AGM will be conducted on the e-voting system to be provided by the Company. The details of e-voting system and process of e-voting will be specified in the Notice of the AGM.

close of working hours on Tuesday, 14" September 2021. Members holding shares in Demat form are hereby informed that Bank particulars registered with their respective Depository Participants, with whom they maintain their Demat accounts, will be used by the

Company for the payment of dividend. The Company or its Registrars and Share Transfer Agent, Link Intime India Private Limited cannot act on any request received directly from the Members holding shares in Demat form for any change of Bank particulars / Bank mandates or address details. Such changes are to be communicated only to the Depository Participant(s) of the Members. The Members of the Company holding Equity Shares of the Company in physical Form and who have not registered their bank details can get the same registered with Link Intime India Pvt Ltd, by clicking the link: https://linkintime.co.in/emailreg/email\_register. html in their web site www.linkintime.co.in at the Investor Services tab by choosing the E mail/Bank Registration heading and follow the registration process as guided therein. The members are requested to provide details such as Name, Folio Number, Certificate number, PAN, e-mail id along with the copy of the cheque leaf with the first named shareholders name imprinted in the face of the cheque leaf containing bank name and branch, type of account, bank account number, MICR details and IFSC code in PDF or JPEG format. In case of any query, a member may send an e-mail to RTA at rnt.helpdesk@linkintime.co.in For Multibase India Limited

Sunaina Goraksh

Date: 26.08.2021

FOURTEENTH ANNUAL GENERAL MEETING AND INFORMATION ON E-VOTING Notice calling the Fourteenth Annual General Meeting ("AGM") of the Company, scheduled

Remote e-voting and e-voting during AGM:

The remote e-voting facility will be available during the following voting period:

Members holding shares in dematerialised mode, who have not registered / updated their email address with their Depository Participants, are requested to register / update their email address with the Depository Participant(s) with whom they maintain their

Members are requested to note the following contact details for addressing queries/grievances,

Gachibowli, Financial District, Nanakramguda, Hyderabad 500 032 India

Date: August 26, 2021 FCS No.: F6887

Nani Daman, Union Territory, DD-396 210

without any physical presence of members. The process of participation in the AGM will be provided in the

If PAN details are not available in the system, the system will prompt the member to upload a self-attested copy of PAN card for updation; - Enter your email address and mobile number; - The system will confirm the email

mail after successfully registering their email addresses in the manner provided above. The credentials will be provided to the members after verification of their details. The Company is pleased to provide remote e-Voting facility ('remote e-Voting') of CDSL to all its Members to

NOTICE IS FURTHER GIVEN that pursuant to Section 91 of the Companies Act, 2013 and Regulation 42 of the SEBI Listing Regulations, the Register of Members and Share Transfer Books of the Company will remain closed from Wednesday, 15" September 2021 to Tuesday, 21" September 2021 (both days inclusive) for the purpose of AGM and record date will be Tuesday, 14th September 2021 to determine eligibility of Members for the purpose of voting at the AGM. The Final Dividend of ₹ 2/- per share, if approved at AGM, would be paid to those Members whose name appears in the Register of Members as at

sections/ E-voting user manual available through a dropdown menu in the "Downloads"

Jatin Mahajan

**MULTIBASE INDIA LIMITED** 

Enter the DP ID & Client ID/ Physical folio number, Shareholder name, PAN number and Share Certificate

The log-in credentials for casting the votes through e-voting shall be made available to the members through e-

Company Secretary Mem. No.: A27934

(प्रतिनिधी): केंद्र सरकारने DNA वर आधारीत जगातील पहिल्या Zycov-D या जायडस कॅडिलाच्या करोनावरील लसीला काही

दिवसांपूर्वी मंजुरी दिली. ही लस १२ वर्षांवरील मुलांसाठी विकसित करण्यात आली आहे. पण ही लस कधीपासून मुलांना दिली जाणार हे, स्पष्ट करण्यात आलं नव्हतं आता NTAGI चे प्रमुख एन. के. अरोरा यांनी याबाबत स्पष्टता आणली आहे. येत्या ऑक्टोबरपासून लहान मुलांना करोनावरील Zycov-D ही लस दिली जाईल, असं अरोरा

यांनी सांगिलं. तीन डोस असलेली ही लस आहे. येत्या ऑक्टोबरपासून लहान मुलांना करोनावरील लस दिली जाईल. गंभीर आजार असलेल्या मुलांची यादी तयार केली जाईल. सर्वप्रथम प्राधान्याने या मुलांना ही लस दिली जाईल असं अरोरा यांनी सांगितलं. राज्य सरकारांनी मुलांच्या बौद्धीक विकासासाठी प्राथमिक शाळा सुरू कराव्यात, अशी सूचना करण्यात आली आहे. १२ ते १८ वर्षांदरम्यानच्या गंभीर आजार असलेल्या मुलांची यादी राज्यांनी तयार करावी. यामुळेया मुलांना सर्वात आधी लस मिळू शकेल. Zycov D लस देण्याच्या आधी ही यादी जाहीर केली जाईल. या यादीच्या आधारावर १२ ते १७ ऑक्टोबरदरम्यान गंभीर

आजार असलेल्या मुलांना

लस देण्यास सुरुवात केली

जाईल, असं अरोरा यांनी सांगितलं. देशात १२ ते १७ वर्षांदरम्यानच्या मुलांची एकूण संख्या ही १२ कोटी आहे. यामुळे गंभीर आजार

PUBLIC NOTICE NOTICE is hereby given that the share certificate nos.39 for 5 (five) ordinar y shares

bearing Distinctive no. From 191 to 195 (SOCIETIES NAME) Shri Raj Rajeshwari Co op Hsg. Society Ltd. standing in the names of Vimlaben Dwarkadas Shah have beer reported lost/ stolen and that an application for issue of Duplicate Certificate in respect thereof has been made to the society at Flat No. C-3, 160/18, (West), Mumbai 400086 to whom objection if any, against issuance of such Duplicate Share Certificate should be made within 14 days from the date of publication of this notice. Share certificate is not mortgaged nor any loan taken against the

Place: Mumbai Sd/ Date:27-08-2021 Chairman Raj Rajeshwari Co-op Hsg. Society

जाहीर सूचना

माझे अशील श्री. कैलाश पिराजी खरटमल हे खोली क्र.सी-२०३, गोराई(२) चकोर को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लि., प्लॉट क्र.२४४ रोड क्र.आरएससी-४४, गोराई रोड, बोरिवर्ल (प.), मुंबई-४०००९१ (यापुढे सदर खोली जागा म्हणून संदर्भ) या जागेचे मालक आहेत, यांच्या निर्देशनाअंतर्गत येथे सूचना देण्यात येत आहे. ज्याअर्थी मुळ प्राप्तकर्ते श्री. ॲग्नेल जॉन कर्नांडिस यांनी सदर खोली जागा श्री. कैलाश पिराजी खरटमल यांच्या नावे दिनांक २४.११.२००६ रोजीचे विक्री करारनामानसार विक्री व हस्तांतरीत केली होती. ज्याअर्थी श्री. अॅग्नेल जॉन फर्नांडिस यांच्या नावे म्हाडा/ डब्ल्युबीपी प्राधिकरणाद्वारे मुळ म्हाडा वाटपपः वितरीत करण्यात आले होते ते हरवले/गहाळ झाले आहे आणि याबाबत एस<mark>डीई क्र.</mark>२४३९<sub>/</sub> २०२१, दिनांक २४.०८.२०२१ रोजी बोरिवली पोलीस ठाणे येथे तक्रार नोंद करण्यात आली. जर कोणा व्यक्तीस काही दावा/आक्षेप असल्यास त्यांनी लेखी स्वरुपा खालील स्वाक्षरीकर्ताक है खाली नमुद केलेल्या पत्त्यावर आजच्य तारखेपासून १५ दिवसांच्या कालावधीत लेखी स्वरुपात कळवावे, अन्यथा असे समजले जाईल की, कोणताही दावा अस्तित्वात नाही आणि असल्यास ते त्याग केले आहेत.

सही/ डी.एस. शेखावत वकील उच्च न्यायालय प्लॉट क्र.९३/डी-०९, गोराई १ बोरिवली (प.), मुंबई-९१ दिनांक: २७.०८.२०२१

असलेल्या लहान मुलांना कोरोनाची लस सर्वात आधी दिली जाणार आहे.

जाहीर सूचना येथे सूचना देण्यात येत आहे की, श्री. टी.के. वैद्य आणि श्री. जयभाई सुरी यांच्या दरम्यान फ्लॅट क्र.

६०२, इमारत क्र.८, तळमजला, ओरिएंटल स्टार कोहौसोलि.. प्लॉट क्र.३१. गोराई रोड. बोरिवर्ली (प.), मुंबई-९२ या जागेबाबत झालेला मुळ विक्री करारनामा हरवला असून श्री. भरत चुनीलाल गोगरी यांच्या द्वारे बोरिवली पोलीस ठाणे येथे दिनांव १९.०८.२०२१ रोजीचे लापता तक्रार क्र.२२८६/ २०२१ अंतर्गत तक्रार नोंद केलेली आहे. सदर मालमत्तेचे अधिकार स्पष्ट व बाजारभाव योग्य थ्राहेत. जर कोणास सापडल्यास किंवा आक्षेप असल्यास खाली नमुद केलेल्या पत्त्यावर १९ देवसांत कळवावे.

सही/-**अंड.** सोनल टी. पाकतेकर १११/सी-१६, पंचवटी कोहौसोलि., सेक्टर-५ चारकोप, कांदिवली (प.), मुंबई-४०००६७.

दिनांक: २७.०८.२०२१ **PUBLIC NOTICE** 

KNOW ALL MEN BY THESE PRESENTS that Late Shamim Fazal Ahmed has been lawful owner of a flat premises i.e. Flat No. 402, 4th Floor, Charms Corner, Type - B, at Village : Khadegolavali, Dombivali, Taluka & Dist. Thane, adm. 374 Sq. ft. Carnet which he was acquired from M/s. Hariom Enterprises vide Agreement for Sale dated 04.09.2015. That Late Shamim Fazal Ahmed died on 02.08.2018 at Mumbai leaving behind him, my client Mrs. Razda Shamim Ahmed (Wife/ widow), Mr. Nazim Shamim Ahmed (Son) and Mr. Amir Shamim Ahmed (son) as his only legal heirs. That after death of said Late Shamim Fazal Ahmed, my client Mrs. Razda Shamim Ahmed became lawful owner of the said Flat premises and intends to sell the said flat premises to any prospective purchaser/s.

Any person / legal heirs having any adverse claim or interest of whatsoever nature over the said flat or any part thereof, are asked to put their claim in writing to me within 14 days from the date of publication hereof otherwise same shall not be entertained.

Mumbai. Dated : 27.08.2021 Sd/-(RAMSAGAR K. KANOJIA)

Advocate High Court M.M.Court Andheri (E) Mumbai -69 Mob: 9867681070

मेस्ट्रोस इलेक्ट्रॉनिक्स ॲन्ड टेलिकम्युनिकेशन्स सीस्टीम्स लिमिटेड नोंदणीकृत कार्यालय: प्लॉट क्र. ईएल/६६, टीटीसी इंडस्ट्रियल एरिया, इलेक्ट्रॉनिक झोन, महापे, नवी मुंबई-४००७१०. दूर.:(०२२) २७६११९९३/९४, फॅक्स:(०२२) २७६१००९३, ई-मेल:tendulkar@metsl.in,

वेबसाइट:www.maestl.in/www.maestroselectronics.net सीआवएन:L74900MH2010PLC200254

सूचना येथे सूचना देण्यात येत आहे की, मेस्ट्रोस इलेक्ट्रॉनिक्स ॲन्ड टेलिकम्युनिकेशन्स सीस्टीम्स लिमिटेड (कंपनी) च्या सदस्यांची वार्षिक सर्वसाधार सभा गुरुवार, २३ सप्टेंबर, २०२१ रोजी दु.४.००वा कंपनी कायदा २०१३ च्या लागु तरतुदी सहवाचिता सहकार मंत्रालयाद्वारे वितरीत (एमसीए) सर्वसाधारण परिपत्रक क्र.२०/२०२० दि.५ मे, २०२०, सर्वसाधारण परिपत्रक क्र.१४/२०२० दि.८ एप्रिल, २०२०, सर्वसाधारण परिपत्रक क्र.१७/

२०२० दि.१३ एप्रिल, २०२० व सर्वसाधारण परिपत्रक क्र.०२/२०२१ दि.१३ जानेवारी, २०२१ (एमसीए परिपत्रके) नुसार सदस्यांच्या वास्तविव उपस्थितीशिवाय व्हिडीओ कॉन्फरन्स (व्हीसी) मार्फत होणार आहे. एजीएममध्ये होण्याची प्रक्रिया एजीएम सूचनेत नमुद आहे. एजीएम सूचना मुंबई स्टॉक एक्सचेंजच्या <u>www.bseindia.com</u> वेबसाईटवर उपलब्ध आहे. सदस्यांना सुचनेची वास्तविक प्रत उपलब्ध होणा

ई-मेल नोंद/अद्यायावत करण्याची पद्धत:

ज्या सदस्यांचे ई-मेल कंपनी किंवा ठेवीदार सहभागीदाराकडे नोंद नाहीत त्यांनी खालील पद्धतीने त्यांचे ई-मेल नोंद करावेत

: . <u>rnt.helpdesk@linkintime.co.in</u> ई-मेलवर खालील दस्तावेजांच्या स्कॅन प्रती पाठवाव्यात आणि <u>cs@metsl.in</u> ला सीसी म्हणून ठेवावे तुमचे नाव, फोलिओ क्रमांक व पुर्ण पत्ता नमुद केलेले स्वाक्षरीकृत विनंतीपत्र.

व. पॅनकार्डची स्वसाक्षांकीत स्कॅन प्रत आणि क. कंपनीकडे नोंद सदस्यांचे निवास पुरावा म्हणून कोणतेही दस्तावेजांची (जसे आधारकार्ड, वाहन परवाना. मतदान ओळखपत्र. पारपत्र) स्वसाक्षांकी

वेद्युत स्वरुपात भागधारणा असणाऱ्या भागधारकांना विनंती आहे की, त्यांनी त्यांचे ई-मेल, स्थायी खाते क्रमांक (पॅन) व वँक खाते तपशील त्यांच डिमॅट खाते हाताळणारे ठेवीदार सहभागीदाराकडे नोंद करावेत. रिमोट ई-बोटिंग तसेच एजीएममध्ये ई-बोटिंग जे एजीएम सचनेत नमद ठराबाकर असेल ते कंपनीदारे देण्यात येणाऱ्या ई-बोटिंग प्रणालीने संचालित

केले जाईल. ई-बोटिंग प्रणाली व ई-बोटिंग प्राप्ति का तपशील एजीएम सुवनेत नमुद आहे. वास्तिक स्वरणत माणाराणा असणारे किंवा ज्यांचे ई-मेल नोंद नाहीत अशा भागधारकांनी ई-बोटिंग प्रणालीचे तपशील आणि ई-बोटिंग प्रणालीचर मत देण्याची प्रक्रिया एजीएम सुवनेत नमुद आहे. सदर वृत्तपत्र माहिती वीएसई लिमिटेडच्या <u>www.bseindia.com</u> वेवसाईटवर उपलब्ध आहे.

लेमिटेडकरित

बाळकृष्णा कमलाकर तेंडुलक च्यवस्थापकीय सं**चा** डीआयएन:०२४४८११६ पत्ता: ३००३, रेलिश अपार्टमेंट, निर्मल लाईफस्टाई एसीसी कंपाऊंड रोड. मलंड  $(\mathbf{v}_{\cdot})$ . मंबई $-\times0.0020$ 

रोज वाचा

दिनांक: २७.०८.२०२१

**PUBLIC NOTICE** 

## जाहीर सूचना

Notice is hereby given that the Original Chain of Agreements for sale of Flat in respect of the flat No. B/25, Pethe Nagar CHS. Ltd., situated at Kedarmal Road, श्री. ठाकरशी जयराम वाघेला हे वसंत भगिरथी को-ऑप ही मो लि. मथगराम विम्तारीत गेड कांदिवली (प.), मुंबई-४०००६७ या सोसायटीचे Malad (East), Mumbai - 400097, Executed सदस्य असन इमारतीच्या १ल्या मजल्यावरील फ्लॅट between Pethe Engineering & Construction Co. (Builder/Saler) And Shrikrishna Gopal Vaze (Purchaser) have been lost /misplaced. As per the क्र.ए/१०२ मधील ५०% शेअर्स धारक आहेत. यांचे कोणतेही वारसदार न नेमता ०७.१०.२०१० रोजी निधन झाले. registration office record this agreement executed on 7th Aug., 1972 and registered at Sub Registrar, Bandra on 4th Sept., 1972. जर कोणा व्यक्तीस सदर फ्लॅट आणि/किंवा सदर मुळ करारनामाबाबत विक्री, बक्षीस, तारण, अदलाबदल, तारण, अधिभार, भाडेपट्टा, मालकी Any person/s having any claim/s, right, title and interest by way of inheritance, mortgage, sale, power of attorney, gifts, lease, easement, lien, charge, trust, resistances personal हक्क, वारसाहक्क किंवा अन्य इतर प्रकारे कोणताही दावा, अधिकार व हित असल्यास त्यांनी खाली देलेल्या पत्त्यावर सदर सूचना तारखेपासून १५ दिवसांत

as the case may be acquisition or otherwise howsoever in respect of the said Flat or any part thereof is required to said Flat or any part thereof is required to make the same known in writing with supporting documents to the undersigned at his office at House No.91, Gaothan, P.G. Road, Malad (West), Mumbai – 400064, within fourteen days from the date hereof otherwise it will be presumed that there is no claim of any person and if any the same deemed to have been waived and abandoned.

maintenance, possession, occupation or

Dated this 27th day of Aug., 2021 For Shaunak Desai and Associates Shaunak Shard Desai (Advocate)

जाहीर नोटीस कै. विव्वल धोंडिबा वाघमोडे (मिल कामगार) हे दिनांक ०२/१२/२०१२ राजी मयत झाले.

दिनाक ०२/ १२/ २०१२ रोजी मयत झाले. तरी त्यांचे वारस खालीलुमाणे
१) कमल विट्ठल वाघमोढे (पत्नी) – अर्जदार
२) विजया हैबती मुडळे (मुलगी) – विवाहित/विदवा
३) जयश्री शामराव जाएंच (मुलगी) – विवाहित
१४) राजश्री प्रकारा तांचळे (मुलगी) – विवाहित
६२ संजय विट्ठल वाघमोढे (मुलगा)
७) करमना संदीप सातपुर्ते (मुलगा)
एक करमना संदीप सातपुर्ते (मुलगा)
०) करमना संदीप सातपुर्ते (मुलगा)
०। करमना स्वाप्ति (मुलगा) जय शिवाजी नगर, जी.डी. आंबेकर मार्ग, वडाळा राम मंदीर जवळ, वडाळा (पश्चिम), मुंबई – ४०००३१.

जाहीर नोटीस कै. पुष्पसेन दत्ताराम मोर्ये (मिल कामगार) हे दिनांक ०८/१०/२००० राजी मयत झाले.

खालील स्वाक्षरीकर्ताकडे कळवावे. वर दिलेल्या

वेळेत आक्षेप पाप न द्याल्याम असे समजले जाईल

की. सदर फ्लॅटवर कोणीही दावेदार नाहीत आणि

सदर फ्लॅटवर सदर शेअर्स खरेदी करण्यासाठी सर्व

श्रीमती स्नेहा एस. देसाई

दकान क्र.४, विक्टोरीया कोहौसोलि.

विस्तारीत मथुरादास रोड, कांदिवली (प.)

ई-मेल:snehansudesai18@gmail.com

(वकील)

मुंबई-४०००६७.

मोबा.:९०२२१६१६२०

आवश्यक प्रक्रिया पूर्ण करतील.

दिनांक: २७.०८.२०२१

ठिकाण: मंबर्ड

तरी त्यांचे वारस खालीलप्रमाणे ) जोनिता पुष्पसेन मोर्ये (पत्नी) – (अर्जदार) ) रोहन पुष्पसेन मोर्ये (मुलगा) – अविवाहित ३) विनित पुष्पसेन मोर्ये (मुलगा) - अविवाहित तरी त्याबद्दल कुणाला आपत्ती असल्यास खालील पत्यावर स्पर्क साधावा. स्दर नोटीस म्हाडा कार्यालयात देण्याकरीता आहे.

पत्ता : ब-४०९, फोलोअर-४, पलोत-८८३ब, ज्ञानरूप स.र.ए. चहसल्, एस.के. बोले रोड, अगर बाझार, दादर, मुंबई - ४०००२८

NOTICE (SKF India Limited)

#### **Registered Office: SKF India Limited** a Gandhi Memorial Bidg, Mumbal, Maharashtra, 400 002, In

NOTICE is hereby given that the certificate(s) for the undermentioned securities of th Company has been lost and the holder(s) of the said applicant(s) has applied to the Company to issue duplicate certificate(s).

Any person who has a claim in respect of the said securities should lodge such claim with the Company at its Registered Office within 15 days from this date, else the Compan will proceed to issue duplicate certificate(s) without further intimation

Name(s) of holder(s) Kind of Securities No. of Distinctive [and jt. holder(s), if any] and face value Securities Number(s) 11686141. Haresh Lalchand Lund Rs. 10 11686190 Lalchand B. Lund HARESH LALCHAND LUNI & LALCHAND BAKHATRAL LUND Date: 27/08/2021

#### PUBLIC NOTICE

shares of the Abhushan Premises Co Operative society Ltd standing in name of late Shri Juharmalii Foimal Shah (Jain), holding of five share certificate No. 16 and distinctive No 76 to 80, ir respect of Shop No 39 situated at Abhushar Premises Co Op Society Ltd., Mumbadevi Road Dagina Bazar, Mumbai 400002 have been lost or nisplaced. An application received from 1) Ramila Suresh Jain, 2) Manish Sureshkumar Jain & 3 Rinku Sureshkumar Jain legal heirs of Late Shr Joharimal Foumal Shah, for duplicate share certificate. Any persons has/have claim respect of said share shall file their objection in writing along with documentary evidence in the support of their claim in the society office, with in 15days from the publication of this notice. If no claim objection

Abhushan Premises Co Op Society Ltd 33, Mumbadevi Road, Dagina Bazar Mumbai 400 002

claim are within period of prescribe above at the

society address, the society will be free to issue

#### PUBLIC NOTICE

Notice is hereby given on behalf my clients

1) SHRI. HARESH CHHOTALAL GANGADIA & 2) SHRI. MUKESH CHHOTALAL GANGADIA who are sons o ATE. ANSUYA CHHOTALAL GANGADIA LATE. ANSUTA CHIDITAL GAINGADIA
who was an owner of Flat No. 303, on Thire
Floor, in the Building Known as INDIR4
COMPLEX Co. Op. Hsg. Soci. Ltd., at 6
Feet Road, Bhayandar(W), Tal & Dist
Thane 401101, and LATE. ANSUYA CHHOTALAL GANGADIA, expired on: 21/01/2013, leaving behind 1) SHRI. HARESH CHHOTALAL GANGADIA 2) SHRI. MUKESH CHHOTALAL GANGADIA BHARATIBEN JAWAHARBHA (ALYANI & 4) MRS. SMITA VIJAY GANDH as her legal heirs & representatives and 1 MRS. BHARATIBEN JAWAHARBHA KALYANI & 2) MRS. SMITA VIJAY GANDH have agreed to released their shares in the flat in favour of my clients & now my clients will apply to the society to transfer the Fla HHOTALAL GANGADIA to their name.

All the person having any claim in respect of Flat No. No. 303, on Third Floor, in the Building Known as INDIRA COMPLEX Co. Op. Hsg. Soci, Ltd., by way of as a legal heir or otherwise howsoever, hereby required to make the same known in writing with evidence to undersigned at his office at A 104, Barkha Building, Devchand Nagar Bhayandar (W), Dist. Thane 401 101. Withir 14 days from the publication of this notice otherwise such claims if any will be considered as waived and transfer ceeding will be completed

> BHARAT M. SHAH B.Com L.L.B. Advocate High Court

# Place: Bhayandar (West) Dated: 26-08-2021

जाहीर सूचना

माझे अशील श्री. हिरेन प्रेमजी केनिया यांना खोली क्र.२८४४, चाळ क्र.१८७ गृप क्र.८-बी, टागोर नगर, विक्रोळी (पुर्व) मुंबई-४०००८३, क्षेत्रफळ सुमारे २६.२० चौ.मी., सीटीएस क्र.३४६, गाव हरियाली, तालुका कुर्ला, जिल्हा मुंबई उपनगर (यापुढे सदर खोली जागा म्हणून संदर्भ) ही जागा खरेदी करण्याची इच्छा आहे. सदर खोली जागा मुळत: श्रीमती शकुंतला भानुदास वाघमारे यांना दिनांक २३.०२.१९९४ रोजीचे वाटपपत्र क्र.एम.यु.३/टी.एन.११७८ अंतर्गत बी.एच.ॲण्ड ए.डी.बी. च्या प्राधिकरणाद्वारे देण्यात आली होती. त्यांचे ११ ऑगस्ट, २००२ रोजी निधन झाले आणि त्यांचे पती श्री. भानुदास नामदेव वाघमारे यांचे मुंबई येथे २३.०४.१९९८ रोजी निधन झाले. त्यांच्या निधनापश्चात सदर खोली त्यांचे कायदेशीर वारसदार अर्थात (१) कुमारी बिना भानुदास वाघमारे, आता श्रीमती बिना अशोक बनसोडे, (२) श्री. राहल भानुदास वाघमारे, (३) श्री. संदीप भानुदास वाघमारे, (४) श्री. गौतम भानुदास वाघमारे यांनी श्री. सिद्धार्थ अरविंद वाघमारे यांना विक्री केली होती. आता श्री. सिद्धार्थ अरविंद वाघमारे हे सदर खोली जागेचे वहिवाटदार व मालक

गि, याद्वारे स्वर्गीय श्रीमती शकृतल भान्दास वाघमारे व स्वर्गीय श्री. भानुदास नामदेव वाघमारे यांचे कायदेशीर वारसदार किंवा अन्य इतर दावेदार/आक्षेपकर्ता यांच्याकडून श्री. सिद्धार्थ अरविंद वाघमारे यांचे मालकीत्व अधिकार व हित यावर दावा किंवा आक्षेप असल्यास सदर सचना प्रकाशनापासून १४ दिवसांच्या कालावधीत मागवित आहेत.

सही/-ॲडव्होकेट कांचन पी. नलावडे ए/१०१, परिवार कोहौसोलि.. कांजुरमार्ग (पुर्व), मुंबई-४०००४२. ठिकाण: मुंबई दिनांक:२७.०८.२०२१

माऊलीकृपा सहकारी पतपेढी मर्यादित, मंबई

नोंदणी क्र. : एम.यु.एम./डब्ल्यू.पी./आर.एस.आर./(सी.आर.)/९३८४/२००३-०४.

कार्यालय : १/बी, महमदी अपार्टमेंट, राणी सती मार्ग, मालाड (पूर्व), मुंबई-४०० ०९७. फोन : २८७७८४६२.

१८ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची नोटीस

पतसंस्थेच्या सर्व सभासदांना कळविण्यात येते की, माऊलीकृपा सहकारी पतपेढी मार्यदित, मुंबई यांच्या सर्व सभासदांची

१८ वी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार दिनांक २९ ऑगस्ट २०२१ रोजी सकाळी १०.३० वाजता नर्मदा सभागृह, ताडी

कंपाऊंड, कोकणीपाडा, कुरार व्हिलेज, मालाड (पूर्व), मुंबई -९७ येथे संस्थेचे अध्यक्ष श्री. मच्छिंद्र सिताराम भालेराव यांच्य

अध्यक्षतेखाली खालील विषयांवर चर्चा करून निर्णय घेण्यासाठी आयोजित करण्यात आली आहे. संस्थेची सभा कोरोना

ग्रार्दुभावाच्या अनुषंगाने महाराष्ट्र शासनाने दिनांक ३० जुलै २०२१ च्या परीपत्रकानुसार आयोजित करण्यात येत असून, सभेस

प्रत्यक्ष सभेच्या ठिकाणी जास्तीत जास्त ५० सभासद उपस्थित राहू शकतात. त्यामुळे प्रथम येणाऱ्या ५० सभासदांना कोवीड

नियमांचे पालन करून प्रवेश दिला जाईल, व उर्वरीत सभासदांना व्हिडिओ कॉन्फरिन्सेंगदारे (V.C) सभेत सहभाग घेता येईल.

त्याकरिता सभासदांनी आपला व्हॉटसअप क्रमांक व ई-मेल आयडी संस्थेच्या कार्यालयात कार्यालयीन वेळेत सादर करावेत.

दिनांक १० जानेवारी २०२१ रोजी झालेल्या १७ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेचा वृत्तांत वाचन कायम करणे.

वैधानिक लेखापरिक्षण झालेल्या ताळेंबद व नफा-तोटा पत्रकास मंजूरी देणे.

८. कर्ज थकबाकी वसुली व थकीत कर्ज सभासदांवर केलेल्या कारवाईची नोंद घेणे.

१०. मा. अध्यक्षांच्या परवानगीने येणाऱ्या विषयावरील चर्चा निर्णय घेणे

विभागणीस व लाभांश जाहिर करण्यास मान्यता देणे.

व वसली याबाबत धोरणांना मान्यता देणे.

दिनांक : १४-०८-२०२१

२. संस्थेच्या संचालक मंडळाने सन २०२०-२०२१ या सालात संस्थेच्या कामकाजाबाबत सादर केलेल्या अहवालास व

संचालक मंडळाने कायदा व नियम अनुसरून शिफारस केल्याप्रमाणे सन २०२०-२०२१ या अहवाल वर्षातील नफा

३१ मार्च २०२१ या आर्थिक वर्षांच्या अंदाजपत्रकातील तस्तुर्दीपेक्षा जास्त झालेल्या खर्चास व पुढील वर्षांच्या अंदाज

पढील वर्षाचे अंतर्गत / वैधानिक व आयकर लेखापरिक्षण करण्यासाठी लेखापरिक्षणाची नियक्ती करणे व मानधन ठरविणे

संचालक मंडळाने आर्थिक वर्षात संस्थेच्या टैनंटिन कारभारांविषयी केलेल्या कामकाजास. कर्ज मर्यादा धोरणे. प्रशिक्षण

गणसंख्ये अभावी तहकब बाल्यास सदर सभा त्या ठिकाणी अध्या तासानंतर घेण्यात येडेल व त्या सभेस गणसंख्ये आवश्यकता राहणार नाही

सभेस येते बेळी सभासदाने त्याला मिळालेली अहवालाची प्रत व सभासद त्याचे ओळखपत्र बरोबर आणावे.

सभासदांनी के वाय.सी. (K.Y.C) ची पुर्तता करावी. कोविड-१९ ची नियमावली पाळूनच सभा चालवली जाईल. सभासदांना मास्क शिवाय प्रवेश नाही.

सभासदांनी राहण्याच्या पत्यावरील बदल व मोबाईल क्रमांक त्वरीत संस्थेस कळवावा.

ानावाद जनावा (तहनूब संध्येत सद्दे सन्। या क्रवेश अच्या पातावाद प्रकार पूर्व पातावाद समा जनाव जनाव आवाद पातावाद समामस्तित संस्थान हेक्को साह देखना कार-तीद विकार केंद्र पृत्रकियों काही माहित किंवा शांक असल्यास समास्तित समिद दिवस अमोदर संस्थेस लेखी कळवाचे वेणेक्हन माहिती पुर्वाणे सोपे बाईल. ऐनवेळी विचारलेल्या हिलोबांचा खुलासा समेत केला जाणा साहि.

संचालक मंडळाच्या आदेशानुसार

कार्यकारी संचालक

श्री. नितीन दगडु कढणे

३१ मार्च २०२१ अखेरच्या अंतर्गत, वैधानिक, आयकर लेखापरिक्षकांकडून आलेल्या अहवालास मंजूरी देणे.

मागील वर्षाच्या लेखापरिक्षणाच्या दोष दुरुस्ती अहवाल व त्यावरील निबंधकाचे निर्देश सादर करणे.

🛊 सभेपुढील विषय 🛊

सर्वसामान्य जनतेस येथे सूचना देण्यात येत आहे की, आम्ही, मिताली राजेश शेठीया व बन्सार्र ाजेश शेठीया हे फ्लॅट क्र.बी-६७, ६वा मजला सेद्धेश दीप को-ऑप.हौ.सोसायटी, पी.बी. मार्ग मुंबई-४००००८ ही जागा श्री. दिलीप वाणीगोट . ांच्याकडून खरेदी करीत आहेत.

जर कोणा व्यक्तीस सदर मालमना किंवा भागाव कोणताही दावा किंवा अधिकार असल्यास त्यां<del>न</del> खालील स्वाक्षरीकर्ताकडे मुळ दस्तावेजांसह लेखी प्बरुपात सदर सचना प्रकाशन तारखेपासन १९ देवसांत कळवावे, अन्यथा अशा व्यक्तींचे दाव याग आणि/किंवा स्थगित केले आहेत असे समजले जाईल

आज दिनांकीत २७ ऑगस्ट, २०२१ मिताली शेठीया

संपर्क क्र.९७५७११०७१७

#### जाहिर नोटिस

मे. हिलटॉप कंट्री बार, सीएल – ३/६७) ही अुज्ञप्ती ०७ नित्यानंद भवन, स्टेशन रोड, वेंक्रोली (प.) मुंबई या ठिकाणी कार्यरत असुन सदरची अङ्गप्ती श्रीमती वासंती जयराम शेद्दी यांच्या नावे कार्यरत असुन संबंधीत अनुज्ञप्तीधीरक श्रीमती वासंती जयराम शेही ँ यांचे दिनांक २६/०७/२०२१ रोजी निधन झाले आहे. अनुज्ञप्तीमधुन त्यांचे नाव कमी करुन सदर अनुज्ञप्तीमध्ये **दिवंगत श्रीमती वासंती जयराम शे**ट्टी यांच्या मुलगा श्री. रत्नाकार जयराम शेही यांचे नावे वर्ग करण्याची विनंती त्यांनी केली आहे.

तरी याबाबत कोणास काही हरकत/आक्षेप असल्यास त्यांनी त्यांचे लेखी आक्षेप ही नोदीस प्रसिध्द झाल्याचे तारखेपासून व दिवसाच्या आत ' अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, मुंबई उपनगरे, जुने नकात घर, तळ मजला, फोर्ट, मुंबई – २३ ' या पत्त्यावर पाठवावी. जर वरील मुदतीत कोणतेही लेखीआक्षेप प्राप्त न झाल्यास सदर अनुज्ञप्तीधुन दिवंगत अनुज्ञप्तीधारक श्रीमती वासंती जयराम शेही यांचे नाव कमी **ट्रम्म अनुज्ञप्ती त्यांचा मुलगा श्री.** त्नाकार जयराम शेट्टी यांच्या नावे वर्ग

दिनांक : २७.०८,२०२१ ठिकाण : मुंबई

जिल्हाधिकारी, मुंबई उपनगर करीता

SagarKunj Co-operative Housing Society Limited (Reg. No. Bom. HSG -2020 of 1969) 78, Nepean Sea Ŕoad, Mumbai - 400 006.

**PUBLIC NOTICE** LATE MR. UDAY JASVANTLAL SHAH, owner of 100% Share in Flat No. 2 in the SAGARKUNJ Cooperative Housing Society Ltd., having address at 78, Nepean Sea Road, Mumbai 400 006, died on 14.01.2016

without making any nomination. His legal heirs MR. MARMIK UDAY SHAH & MRS. PURNIMA UDAY SHAH have applied for membership of the society and property ight in the said Flat No. 2 and Share Certificate No. 2 for 100 hares of Rs.50/- each bearing distinctive numbers from 101 to 200 [both inclusive] and Loan Stock Bond Certificate under Certificate No. 2 of

Rs.33,500/-. The society hereby invites claims/ objections from the heirs for ransfer of shares & interest of the deceased member in the capital/property of the society within a period of 15 days from the publication of this notice with all necessary documents If no cla are received within the period prescribed above, the society shall be free to deal in such manner as is provided under the Bye-Laws of the society. A copy of the registered

Bye-Laws of the society is available for inspection with the Hon, Secretary between 9 a.m. to 10 a.m. till the expiry of notice period.

> For SAGARKUNJ **Co-operative Housing** Society Ltd. Hon. Secretary

#### PUBLIC NOTICE TAKE NOTICE that RAMCHANDRA

SAHADEV DHURI husband of my clien Mrs. ARUNA RAMCHANDRA DHURI was owner of Flat No. E-50, Sagai Darshan Co-op. Housing Society, Nev Linking Road, Near Don Bosco Schoo iorivali (West), Mumbai- 400091, have lost original Share Certificate No. 45 Distinctive Nos. 221 to 225 of Flat No. E-50 issued by the society in the name RAMCHANDRA SAHADEV DHURI, fo which my client reported the matter t M.H.B. Colony Police Station unde Missing Register No. 1290/ 2021 Dated

anyone find of aforesaid origina Agreement and Share Certificate or aving any claim thereon shall contain e undersigned Advocate K. R. Pandey at Bhandarkar Bhayan Court Lane Borivali (West), Mumbai- 400092, withir 15 days from the date of publication of this Notice, failing which it shall be presumed that there is no claim of an one in respect thereof and whateve claim if any shall be deemed to be waived.

Advocate Mr. K. R. Pander Mobile No.: 9829265976 Date: 27/08/202

#### जाहीर सूचना

सायटी लि., यांचे कार्यालय अंतिम प्लॉट क्र.२६१ मोगल लेन, माटंगा (पश्चिम), मुंबई-४०००१६ यांच प्रदस्य <mark>श्री. निशीकांत गोपाळ भोकरीकर व श्री</mark> संजीव गोपाळ भोकरीकर. दोघे भारतीय नागरिक, फ्लॅ क्र.बी-१५, २रा मजला, कर्नाटक को-ऑपरेटिव्ह हौसिंग गेसायटी लि., मोगल लेन, माटुंगा (पश्चिम), मुंबई-४०००१६ यांच्या वतीने येथे सूचना/सुचित करण्यात येत आहे की, त्यांना बी/१५ हें उपरोक्त फ्लॅट विक्री करण्याची इच्छा आहे आणि त्यांनी माझ्या अशिलाकः पदर फ्लॅट क्र.बी/१५ बाबत (यापुढे सदर फ्लॅट) ना देयके प्रमाणपत्र आणि हस्तांतरणाच्या माहितं . वेतरणासाठी अर्ज केला आहे.

उपरोक्त बाब लक्षात घेता मागील ३० वर्षांसाठी मुंब शहर उपनिबंधकांचे कार्यालयात आणि त्यांचे वर नमुद कार्यालयात माझे अशिलांचे कार्यालय नोंदी आर्म्ह पासल्या. दोन्ही कार्यालयात तपास केल्यावर खालीत बाबी समोर आल्या.

श्री. निशीकांत गोपाळ भोकरीकर व श्री. संजीव **गोपाळ भोकरीकर** हे त्यांची आई स्वर्गीय श्रीमर्त प्रमिला गोपाळ भोकरीकर यांच्याकडन कर्नाटव कोहौसोद्वारे नोंदणीकृत नामांकनानुसार संयुक्त मालव असून त्यांना अनुक्रमांक ५९६४ धारक (यापुढे सदः मालमत्ता म्हणून संदर्भ) रु.१००/- चे १ शेअर असलेले भागप्रमाणपत्र क्र.८९४ वाटप करण्यात आले होते. दोन्ही वारसदार हे स्वर्गीय श्रीमती प्रमिला गोपाळ भोकरीकर गंचे वारसदार व कायदेशीर नामांकन प्रतिनिधी आहेत ने कर्नाटक को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लि (नोंदणी क्र.बीओएम/एचएसजी/२५९/१९४५ धारव मुंबई सहकारी संस्था कायदा १९२५ अंतर्गत नोंदणीकृत पत्ता: टीपीएस ३, माहिम विभाग, जी-उत्तर वॉर्ड नोंदणी जिल्हा मुंबई शहर-२ (यापुढे सदर सोसायर्ट म्हणून संदर्भ) मधील सदर फ्लॅटचे एकमेव मालक होते असे की, स्वर्गीय श्रीमती प्रमिला गोपाळ भोकरीकर यांचे १८.०९.१९९१ रोजी निधन झाले आणि त्यांचे पती श्री गोपाळ माधव भोकरीकर, मोठा मुलगा श्री. निशीकांत गोपाळ भोकरीकर, विवाहीत मुलगी श्रीमती सुधा जयंत देशपांडे, दुसरी विवाहीत मुलगी श्रीमती माधवी मुकुंद डबीर आणि लहान भाऊ श्री. संजीव गोपाळ भोकरीकर हे कायदेशीर वारसदार आहेत, तथापि श्री. गोपाळ एम भोकरीकर यांचे २५.०९.१९९९ रोजी निधन झाले.

असे की, श्री,आर.ए. जहागीरदार हे सन १९४९ मध्ये सदर सोसायटीमधील फ्लॅट क्र.बी-१९ बाबत मुळ प्राप्तकर्ते होते आणि आमच्या अशिलांचे आजोबा होते ज्यांनी सदर सोसायटीचे अन्य सदस्य श्री. श्रीधर एस कोकराडी यांच्यासह फ्लॅट क्र.बी-१५ अदलाबदली करू २० मार्च, १९६० रोजीचे अदलाबदल अ-नोंदणीकृत त्रारनामानुसार प्राप्त केले होते. सदर श्री. आर.ए जहागीरदार यांनी त्यांची मुलगी श्रीमती प्रमिला गोपाठ भोकरीकर यांना सदर फ्लॅट क्र.बी-१५ हे दिनांक २१ एप्रिल, १९६० रोजीचे अ-नोंदणीकृत बक्षीसखतानुस हस्तांतर केले होते. सदर सोसायटीने श्रीमती प्रमिल जी. भोकरीकर यांच्या नावे सदर फ्लंट हस्तांतराच वेळी अनुक्रमे भागप्रमाणपत्र क्र.६८५ व ६८६ धारव अनुक्रमांक ४९२३ धारक रु.१००/- चे १ पुर्णपणे भरण केतेले शेअर्स आणि अनुक्रमांक २९०७ ते २९१९ (दोन्ही प्रमाविष्ट) धारक रु.१००/- प्रत्येकीचे १३ पुर्णपणे <sup>१</sup> केलेले शेअर्स असे दोन मुळ भागप्रमाणपत्र वितरीत केले

कोकराडे यांच्या दरम्यान झालेला दिनांक २० मार्च १९६० रोजीचे अ-नोंदणीकृत अदलाबदल करारनामा . आर.ए. जहागीरदार व श्रीमती प्रमिला गोपाळ भोकरीक यांच्या दरम्यान झालेला दिनांक २१ एप्रिल १९६८ रोजीचा अ-नोंदणीकृत बक्षीस खत, मुळ अनुक्रमे भागप्रमाणपत्र क्र.६८५ व ६८६ अनुक्रमांक ४९२३ धारक रु.१००/- चे १ पुर्णपणे भरणा केलेले शेअर्स आणि अनुक्रमांक २९०७ ते २९१९ (दोन्ही समाविष्ट) धारक ह १००/- पत्येकीचे १३ पर्णपणे भरणा केलेले शेअर्स करण्यात आले होते ते आमच्याकडून सदर फ्लॅटमधू-हरवले होते आणि श्री. निशीकांत गोपाळ भोकरीकर व श्री. संजीव गोपाळ भोकरीकर यांनी माहिम पोलीस येथन दिनांक ०८०२ २०२१ रोजीचे लाप माणपत्र क्र. २२६/२०२१ प्राप्त केले आहे.

जर कोणा व्यक्तीस सदर मालमत्ते बाबत विक्री . रसाहक, ताबा, तारण, मालकी हक, भाडेपट्टा, बक्षीस किंवा अन्य इतर प्रकारे कोणताही अधिकार, हक, दावा किंवा हित असल्यास त्यांनी लेखी स्वरुपात आवश्य टस्तावे जांच्या पराद्यांसह सदर सचना प्रकाशन नारखेपासून १० दिवसांत कळवावे. अन्यथा कोणाचेही असे दावा विचारात घेतले जाणार नाहीत आणि असल्यास ते त्याग/स्थगित केले आहेत असे समजले जाईल आणि वर नमुद मालमत्तेबाबत आमचे अशील दय्यम प्रमाणपत्र वितरणाची प्रक्रिया करतील आणि नंतर है कोणताही दावा विचारात घेतला जाणार नाही. आज दिनांकीत २७ ऑगस्ट, २०२१

ज्ञानाई को-ऑप.क्रेडिट सोसायटी लिमिटेड, मुंबई

नोंदणी क्र. : बी.ओ.एम./डब्ल्यू.आर./आर.एस.आर./(सी.आर.)/१९९६/सन १९८७-८८.

तार्यालय ः २, भूमी रेसिडेन्सी को−ऑप हौसिंग सोसायटी, वायशेत पाडा नं.२, कुरार व्हिलेज, मालाड (पूर्व), मुंबई−४०० ०९७

३३ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची नोटीस

पतसंस्थेच्या सर्व सभासदांना कळविण्यात येते की, **ज्ञानाई को-ऑप.क्रेडिट सोसायटी लिमिटेड, मुंबई** यांच्या सर्व

मभासदांची ३३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार दिनांक २९ ऑगस्ट २०२१ रोजी सायंकाळी ४.०० वाजता नर्मदा

सभागृह, ताडी कंपाऊंड, कोकणीपाडा, कुरार व्हिलेज, मालाड (पूर्व), मुंबई -४०० ०९७ येथे संस्थेचे अध्यक्ष **श्री. दत्तात्रय** 

**रामदास मेदगे** यांच्या अध्यक्षतेखाली खालील विषयांवर चर्चा करून निर्णय घेण्यासाठी आयोजित करण्यात आली आहे. तरी सर्व

सभासदांनी वेळेवर उपस्थित रहावे. संस्थेची सभा कोरोना प्रार्दुभावाच्या अनुषंगाने महाराष्ट्र शासनाने दिनांक ३० जुलै २०२१ च्या

गरीपत्रकानुसार आयोजित करण्यात येत असून, सभेस प्रत्यक्ष सभेच्या ठिकाणी जास्तीत जास्त ५० सभासद उपस्थित राह् शकतात.

यामुळे प्रथम येणाऱ्या ५० सभासदांना कोवीड नियमांचे पालन करून प्रवेश दिला जाईल, व उर्वरीत सभासदांना व्हिडिओ

कॉन्फरिन्सेंगद्वारे (V.C) सभेत सहभाग घेता येईल, त्याकरिता सभासदांनी आपला व्हॉट्सअप क्रमांक व ई-मेल आयडी संस्थेच्या

🛊 सभेपुढील विषय 🛊

दिनांक १० जानेवारी २०२१ रोजी झालेल्या ३२ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेचा वृत्तांत वाचून कायम करणे.

वैधानिक लेखापरिक्षण झालेल्या ताळेंबर व नफा-तोटा पत्रकास मंजरी देणे.

विभागणीस जाहीर करण्यास मान्यता देणे.

व वसली याबाबत धोरणांना मान्यता देणे.

पत्रकास मान्यता देणे.

दिनांक : १४-०८-२०२१

संस्थेच्या संचालक मंडळाने सन २०२०-२०२१ या सालात संस्थेच्या कामकाजाबाबत सादर केलेल्या अहवालास व

संचालक मंडळाने कायदा व नियम अनुसरून शिफारस केल्याप्रमाणे सन २०२०-२०२१ या अहवाल वर्षातील नफा

३१ मार्च २०२१ या आर्थिक वर्षाच्या अंदाजपत्रकातील तरतुर्दीपेक्षा जास्त झालेल्या खर्चास व पुढील वर्षाच्या अंदाज

पुढील वर्षाचे अंतर्गत/ वैधानिक व आयकर लेखापरिक्षण करण्यासाठी लेखापरिक्षणाची नियुक्ती करणे व मानधन ठरविणे

संचालक मंडळाने आर्थिक वर्षात संस्थेच्या दैनंदिन कारभारांविषयी केलेल्या कामकाजास, कर्ज मर्यादा धोरणे, प्रशिक्षण

३१ मार्च २०२१ अखेरच्या अंतर्गत, वैधानिक, आयकर लेखापरिक्षकांकडून आलेल्या अहवालास मंजूरी देणे.

मागील वर्षाच्या लेखापरिक्षणाच्या दोष दुरुस्ती अहवाल व त्यावरील निबंधकाचे निर्देश सादर करणे.

कर्ज थकबाकी वसुली व थकीत कर्ज सभासदांवर केलेल्या कारवाईची नोंद घेणे.

सभेस येते वेळी सभासदाने त्याला मिळालेली अहवालाची प्रत व सभासद त्याचे ओळखपत्र बरोबर आणावे.

सभासदांनी राहण्याच्या पत्यावरील बदल व मोबाईल क्रमांक त्वरीत संस्थेस कळवावा.

. मा. अध्यक्षांच्या परवानगीने येणाऱ्या विषयावरील चर्चा निर्णय घेणे.

सही/- वही कदम असोसिएट पत्ताः १२. संपदा सोसायटी, भगत लेन माटुंगा पश्चिम, मुंबई-४०००१६ मोबा.क.९८२०२२९१७

## मुंबई लक्षदीप

येथे सूचना देण्यात येत आहे की, श्री. तेजिंदर सिंग संधु यांनी निवासी फ्लॅट क्र.४०४, ४था मजला, पंचरत्न को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लि., यारी रोड, वर्सोवा, अंधेरी (प.), मुंबई ४०००६१, क्षेत्रफळ ४६२,६८ कार्पेट क्षेत्र, जमीन एस.क्र. २५(भाग), जुना सीटीएस क्र. १२०१(भाग) नवीन सीटीएस क्र.१२००/८(भाग), गाव वर्सोवा तालुका अंधेरी (पश्चिम), मुंबई-४०००६१ ही जागा माझे अशील श्री. परमवीर सिंग व श्रीमती शिख ग्रिश माकन यांना विकी करण्याची तयारी दर्शविली आहे. जर कोणा व्यक्तीस सदर फ्लॅटबाबत कोणत्याही स्वरुपाचा अधिकार, हक, हित वारसाहक, ताबा, मालकी हक, तारण, भाडेपट्टा बक्षीस टावा किंवा मागणी असल्यास त्यांनी कागदोपत्री पुराव्यांसह लेखी स्वरुपात खालील स्वाक्षरीकर्त्यांकडे सदर सूचना प्रकाशनापासून ए दिवसांत कळवावे, अन्येथा अशा दाव्यांच्या संदर्भाशिवाय विक्री करारनामा पुर्ण केला जाईल आणि दावा असल्यास त्याग केले आहेत असे समजले जाईल.

मोहनराव एन. पिंपळे वकील, उच्च न्यायालय, मुंबई ए/२०३, एक्सेल हाऊस, रोड क्र.१३ जेव्हीपीडी, जुहू, मुंबई-४०००४९.

माझे अशील श्री. गायत्रीप्रसाद दुवे व श्रीमती उषा गायत्रीप्रसाद दुवे यांनी हमी उपनिबंधक कल्याण-२ वांचे कार्यालया नोंदणीकृत क्र.६६७८/२००९ धारक दिनांव २५.०९.२००९ रोजीचे नोंदणीकृत करारनामा अंतर्गत फ्लॅट क्र.बी/३०३, ओमकार रेसिडेन्सी बी ॲण्ड सी विंग तेहौसोलि., वासुंदी रोड, मांडा, रेल्वे स्थानका समोर, टेटवाळा पश्चिम-४२१६०५, सर्व्हे क्र.२९, हिस्सा क्र.२ए ३ए, मौजे मांडा, क्षेत्रफळ ५१.१६ चौ.मी. कार्पेट ५.०१ चौ.मी. (यापुढे सदर फ्लॅट म्हणून संदर्भ) या जागेतील अधिकार, हक व हित खरेदी/प्राप्त केले आहेत. नाझे अशिलांनी येथे नमुद केले आहे की, ते ओमका रेसिडेन्सी बी ॲण्ड सी विंग कोहीसोति. (सदर सोसायटी या सोसायटीचे सदस्य सुद्धा आहेत. सदर सोसायटी गप्रमाणपत्र क्र.१७ (भागप्रमाणपत्र) अंतर्गत त्यांन शेअर्स वितरीत केले आहेत. तथापि सदर भागप्रमाणपत्राची मुळ प्रत माझे अशिलाकडून हरवली आहे आणि त्यांनी मालमत्ता हरविले नोंद क्रमांक ०५७२/२०२१ अंतर्गत

इनांक २३.०८.२०२१ रोजी कल्याण तालुका पोलीस ठाणे येथे तकार नोंद केली आहे. सर्व जनतेस येथे सुचित करण्यात येत आहे की. सद णपत्राच्या आधारावर कोणताही व्यवहार कर नये माड्या अशिलाच्या वतीने सदर फ्लॅटवर दावा आक्षेप मी मागवित आहे. सदर सूचना प्रकाश गरखेपासन १५ दिवसात त्यांचे दावा/आक्षेप पष्ट्यश दावा/आक्षेप सादर करावेत. विहित कालावधीत कोणताह दावा प्राप्त न झाल्यास असे समजले जाईल की, माझ्या शिलाचे अधिकार हे स्पष्ट व बाजारभाव योग्य आहेत सही/- श्री. अभिषेक बदवान

१६, तळमजला, सुयश प्लाझा कोहौसो बोरगावकर वाडी कॉम्प्लेक्सच्या मागे, नीलम लेन कल्याण स्थानकाजवळ, कल्याण पश्चिम-४२१३० ठिकाण: कल्या

#### डेन नेटवर्क्स लिमिटेड

सीआयएन: एल९२४९०एमएच२००७पीएलसी३४४७६५ नोंदणीकृत कार्यालय: युनिट क्र.११६, १ला मजला, सी विंग, इमारत क्र.२, कैलास इंडस्ट्रीयल कॉम्प्लेक्स, एल.बी.एस. मार्ग, पार्क साईट, विक्रोळी (प.), मुंबई-४०००७९, महाराष्ट्र, भारत. दूर.क्र:९१-२२-६१२८९९९, वेबसाईट:www.dennetworks.com ई-मेल:investorrelations@denonline.in

#### कंपनीच्या भागधारकांचे लक्ष वेधण्याकरिता १४वी वार्षिक सर्वसाधारण सभा व ई-वोटिंग माहिती

. कंपनीच्या सदस्यांची १४वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) शुक्रवार, १७ सप्टेंबर, २०२१ रोजी दु.४.००वा.(भाप्रवे) कंपनीच्या सदस्यांना दिनांक २६ ऑगस्ट, २०२१ रोजी विद्युत स्वरुपात पाठविण्या . आलेल्या मंडळाचे अहवाल, लेखापरिक्षकांचे अहवाल व इतर दस्तावेजांसह वित्तीय वर्ष २०२०-२१ करिता एकमेव व एकत्रित लेखापरिक्षित वित्तीय अहवाल यावर विमर्ष करण्याकरिता सहकार मंत्रालय व सेबीद्वारा वितरीत लागु परिपत्रकांच्या पुर्ततेनुसार व्हिडीओ कॉन्फरन्सींग (व्हीसी) मार्फत होणार आहे एजीएम सूचना व उपरोक्त दस्तावेज कंपनीच्या www.dennetworks.com वेबसाईटवर व स्टॉक एक्सचेंजच्या अर्थात बीएसई लिमिटेड (बीएसई) च्या <u>www.bseindia.com</u> व नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड (एनएसई) च्या <u>www.nseindia.com</u> आणि केफिन टेक्नॉलॉजिस प्रायव्हेट लिमिटेड (केफिनटेक) च्या <u>https://evoting.kfintech.com</u> वेबसाईटवर उपलब्ध

एजीएम सूचनेत संदर्भीत दस्तावेज एजीएमच्या सूचना वितरण तारखेपासून सदस्यांना विद्युत स्वरुपात निरीक्षणासाठी उपलब्ध आहेत. सदस्यांनी दस्तावेजांचे निरीक्षण करावयाचे असल्यास investorrelations@denonline.in वर विनंती पाठवावी.

#### <u>रिमोट ई-वोटिंग व एजीएम दरम्यान ई-वोटिंग:</u>

विद्युत स्वरुपाने एजीएममध्ये मंजुर करावयाच्या नियोजित ठरावांवर मत देण्याची सुविधा कंपनीने सदस्यांना दिलेली आहे (ई-वोटिंग). ई-वोटिंग सदस्यांना खाली नमुद तारखांना त्यांचे मत रिमोटने देता येईल (रिमोट ई-वोटिंग) सुविधेकरिता कंपनीने केफिनटेकची सेवा नियुक्त केली आहे.

डिमॅट स्वरुपात, वास्तविक स्वरुपात आणि ज्या सदस्यांचे ई-मेल नोंद नाहीत त्यांच्याकरिता रिमोटने मतदानासह मतदानाची माहिती समाविष्ट सूचना एजीएम सुचनेत नमुद आहे. एजीएम सूचना वितरणानंतः कंपनीचे सदस्य झालेली व्यक्ती आणि नोंद तारखेला (खाली नमुदप्रमाणे) भागधारणा घेतलेल्या सदस्य तसेच ज्या सदस्यांचे युजरआयडी व पासवर्ड विसरले आहेत त्यांनी एजीएम सूचनेत नमुदप्रमाणे प्राप्त, रिमोट ई-वोटिंग सुविधा खालील मतदान कालावधी दरम्यान उपलब्ध होईल:

रिमोट ई-वोटिंग प्रारंभ सोमवार, १३ सप्टेंबर, २०२१ रोजी स.९.००वा. भाप्रवे.

रिमोट ई-वोटिंग समाप्ती गुरुवार, १६ सप्टेंबर, २०२१ रोजी सायं.५.००वा. भाप्रवे. उपरोक्त तारीख व वेळेनंतर रिमोट ई–वोटिंग मान्य असणार नाही आणि उपरोक्त कालावधी समाप्तीनंत

रिमोट ई–वोटिंगने जे सदस्य मत देणार नाहीत अशा सदस्यांना एजीएममध्ये उपस्थित राहन विद्यत स्वरूपाने (इन्स्टापोल) मत देता येईल.

नोंद दिनांक अर्थात शुक्रवार, १० सप्टेंबर, २०२१ रोजी सदस्य नोंद पुस्तकात ज्या व्यक्तींची नावे नमुद आहेत त्यांना रिमोट ई-वोटिंग किंवा एजीएममध्ये सहभागी होऊन इन्स्टापोलने मतदानाची सुविधा उपलब्ध होईल.

## ई-मेल नोंद/अद्यायावत करण्याची पद्धतः

केफिनद्वारे रिमोट ई–वोटिंग बंद केले जाईल.

- अ. वास्तविक स्वरुपात भागधारणा असणारे सदस्य आणि ज्यांनी त्यांचे ई-मेल अद्यापी नोंद/अद्यायावत केलेले नाही त्यांना विनंती आहे की, त्यांनी कंपनीकडे लेखी स्वरुपात investorrelations@denonline.in किंवा के फिनटे कच्या einward.ris@kfintech.com वर फोलिओ क्र., सदस्याचे नाव, पॅन (पॅनकार्डची स्वसाक्षांकीत स्कॅन प्रत) पाठवून ई-मेलवर नोंद करावेत.
- डिमॅट स्वरुपात भागधारणा असणारे सदस्य यांनी त्यांचे संबंधित डिपॉझिटरी सहभागीदारकडे त्यांचे ई-मेल नोंद/अद्यायावत करावेत जेणेकरून त्यांना त्यांचे डिमॅट खाते व्यवस्थित ठेवन विद्यत स्वरुपात सर्व पत्र व्यवहार प्राप्त करता येतील. ई-वोटिंगबाबत काही प्रश्न असल्यास सदस्यांनी https://evoting.kfintech.com वर ई-

वोटिंगकरिता केफिन वेबसाईटच्या डाऊनलोड सेक्शनवरील ड्रॉपडाऊन मेनुमार्फत उपलब्ध हेल्प व एफएक्यु सेक्शन/ई-बोटिंग युजर मॅन्युअलचा संदर्भ घ्यावा.

काही प्रश्न/तक्रारी असल्यास सदस्यांनी खालील संपर्क तपशिलाकडे कळवावे. श्री. राज कुमार काळे, सहाय्यक महाव्यवस्थापक

केफिन टेक्नॉलॉजिस प्रायव्हेट लिमिटेड सेलेनियम टॉवर बी, प्लॉट क्र.३१-३२, गचीबोवली,

वित्तीय जिल्हा, नानकरामगुडा, हैदराबाद-५०००३२, भारत.

टोल फ्री क्र.१८००-३०९-४००१ (सर्व कामकाजाच्या दिवशी स.९.०० ते सायं.६.००) ई-मेल: einward.ris@kfintech.com

व्हीसीमार्फत एजीएममध्ये सहभागी: सदस्यांना <u>https://jiomeet.jio.com/dennetworksagm</u> वर जीओमीट मार्फत व्हीसीने एजीएमने सहभागी होता येईल. एजीएममध्ये सहभागी होण्याकरिता लॉगइन परिचयपत्रे व प्रक्रियेवावत माहिती एजीएम सूचनेत देण्यात आली आहे. रिमोट ई-वोटिंगने मत दिलेले सदस्यांना एजीएममध्ये सहभागी होता येईल, परंतु एजीएममध्ये पुन्हा मत देण्याचा अधिकार असणार नाही.

> संचालक मंडळाच्या आदेशान्वये डेन नेटवर्क्स लिमिटेडकरित जतीन महाजन कंपनी सचिव

> > एफसीएस क्र.एफ६८८७

ठिकाण: नवी दिल्ली दिनांक: २६ ऑगस्ट. २०२१

श्री भिमाशंकर नागरी सहकारी पतपेढी मर्यादीत, मुंबई

श्री. सतीश कष्णाजी नेहरे

पतसंस्थेच्या सर्व सभासदांना कळविण्यात येते की, श्री भिमाशंकर नागरी सहकारी पतपेढी मर्यादित, मुंबई यांच्या सर्व सभासदांची २१ वी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार दिनांक २९ ऑगस्ट २०२१ रोजी सकाली ११ ०० वाजता उर्मदा सभागृह-२, ताडी कंपाऊंड, कोकणीपाडा, कुरार व्हिलेज, मालाड (पूर्व), मुंबई -४०० ०९७ येथे संस्थेचे अध्यक्ष श्री. बाळासाहेब गंगाराम कदम यांच्या अध्यक्षतेखाली खालील विषयांवर चर्चा करून निर्णय घेण्यासाठी आयोजित करण्यात आली आहे. तरी सर्व सभासदांनी वेळेवर उपस्थित रहावे. संस्थेची सभा कोरोना प्रार्दभावाच्या अनुषंगाने महाराष्ट्र शासनाने दिनांक ३० जुलै २०२१ च्या परीपत्रकानुसार आयोजित करण्यात येत असून, सभेस प्रत्यक्ष सभेच्या ठिकाणी जास्तीत जास्त ५० सभासद उपस्थित राह शकतात. त्यामुळे प्रथम येणाऱ्या ५० सभासदांना कोवीड नियमांचे पालन करून प्रवेश दिला जाईल, व उर्वरीत सभासदांना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे (V.C) सभेत सहभाग घेता येईल, त्याकरिता सभासदांनी आपला व्हॉट्सअप क्रमांक व

- १. दिनांक १० जानेवारी २०२१ रोजी झालेल्या २० व्या वार्षिक सर्वसाधारण सभेचा वृत्तांत वाचून कायम करणे.
- संचालक मंडळाने कायदा व नियम अनुसरून शिफारस केल्याप्रमाणे सन २०२०-२०२१ या अहवाल वर्षातील नफा विभागणीस जाहीर करण्यास मान्यता देणे.
- मागील वर्षाच्या लेखापरिक्षणाच्या दोष दरुस्ती अहवाल व त्यावरील निबंधकाचे निर्देश सादर करणे
- कर्ज थकवाकी वसुली व थकीत कर्ज सभासदांवर केलेल्या कारवाईची नोंद घेणे. ९. संचालक मंडळाने आर्थिक वर्षात संस्थेच्या दैनंदिन कारभारांविषयी केलेल्या कामकाजास, कर्ज मर्यादा धोरणे, प्रशिक्षण

वैधानिक लेखापरिक्षण झालेल्या ताळेंबद व नफा-तोटा पत्रकास मंजरी देणे

- व वसली याबाबत धोरणांना मान्यता देणे.
- १०. मा. अध्यक्षांच्या परवानगीने येणाऱ्या विषयावरील चर्चा निर्णय घेणे.

दिनांक : १४-०८-२०२१

#### विशेष सचना :

- गणसंख्ये अभावी तहकुब झाल्यास सदर सभा त्या ठिकाणी अर्ध्या तासानंतर घेण्यात येईल व त्या सभेस गणसंख्ये आवश्यकता राहणार नाही.
- सभासदांनी राहण्याच्या पत्यावरील बदल व मोबाईल क्रमांक त्वरीत संस्थेस कळवावा.

#### नोंदणी क्र. : एम.यु.एम./डब्ल्यू.पी./आर.एस.आर./(सी.आर.)/९१९१/२०००-०१. कार्यालय : २, युसूफ चोकसी चाळ, हवा हिरा महल, पुष्पा पार्क, मालाड (पूर्व), मुंबई- ४०० ०९७.

# <sup>'</sup> २१ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची नोटीस े

ई-मेल आयडी संस्थेच्या कार्यालयात कार्यालयीन वेळेत सादर करावेत.

#### 🛊 सभेपुढील विषय 🛊

- संस्थेच्या संचालक मंडळाने सन २०२०-२०२१ या सालात संस्थेच्या कामकाजाबाबत सादर केलेल्या अहवालास व
- ४. ३१ मार्च २०२१ या आर्थिक वर्षाच्या अंदाजपत्रकातील तस्तदींपेक्षा जास्त झालेल्या खर्चास व पढील वर्षाच्या अंदाज
- पत्रकास मान्यता टेणे ३१ मार्च २०२१ अखेरच्या अंतर्गत, वैधानिक, आयकर लेखापरिक्षकांकडून आलेल्या अहवालास मंजूरी देणे.
- पुढील वर्षाचे अंतर्गत/ वैधानिक व आयकर लेखापरिक्षण करण्यासाठी लेखापरिक्षणाची नियुक्ती करणे व मानधन ठरविणे.

- संचालक मंडळाच्या आदेशानुसा कार्यकारी संचालक
- सभासदांनी के.बाब.सी. (K.Y.C) ची पुर्तना करावी. कोविड-९९ ची नियमावली पाळूनच सभा चालवली जाईल. सभासदांना मास्क शिवाय प्रवेश नाही.
- सभासम्दाना संचालक भडळाने साद्य केलंच्या नका-तीटा किंवा ताळेबंद पत्रकविषयी काही माहिती किंवा शंका असल्यास सभासदाने संभावी पाट दिवस अगोद संस्वेस लेखी कळवावे जेणेकरून माहिती पुरविण सोपे जाईल. ऐनवेळी विचारतेल्या हिलोबांचा खुलासा सभेत केला जाणार नाही. सभेस येते वेळी सभासदाने त्याला मिळालेली अहवालाची प्रत व सभासद त्याचे ओळखपत्र बरोबर आणावे.

#### सभासदांनी के.वाय.सी. (K.Y.C) ची पर्तता करावी. कोविड-१९ ची नियमावली पाळूनच सभा चालवली जाईल. सभासदांना मास्क शिवाय प्रवेश नाही.

## सभाससदांना संचालक मंडळाने सादर केलेल्या नफा-तोटा किंवा ताळेबंद पत्रकविषयी काही माहिती किंवा शंका असल्यास सभासदाने सभेपूर्वी पाच ा अगोदर संस्थेस लेखी कळवावे जेणेकरून माहिती पुरविणे सोपे जाईल. ऐनवेळी विचारलेल्या हिशोबांचा खुलासा सभेत केला जाणार नाही.

संचालक मंडळाच्या आदेशानुसार

श्री. संकेत मच्छिंद भालेराव

कार्यकारी संचालक